

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जि.ठाणे.



वा.प्र.क्र./१९/टेमघर/२०१६-२०१७.

जा.क्र.न.र.वि./८७४

दिनांक : १४.०.२०१६

सुधारित बांधकाम परवाना

(म.प्रा.व न.र.अधि.१९६६ चे कलम ४५ (१) व मु.प्रा.म.न.पा.अधि.१९४९ चे कलम २५३ नुसार)

प्रति,

श्री. दत्त रामा पाटील, श्री. विनोद महादू पाटील व इतर -३४
श्रीम. मैनाबाई बाबू पाटील व इतर -१०, श्रीम. सावित्रीबाई श्रीपत म्हात्रे व इतर-११
श्री. नामदेव रघुनाथ म्हात्रे व इतर-६, श्रीम. जमनाबाई बाळाराम पाटील व इतर-५, श्री. नारायण शंकर म्हात्रे,
श्री. गिरीष सिताराम नाईक व इतर -७, श्री. यशवंत शंकर म्हात्रे यांचे तर्फे मुख्यत्वारपत्रधारक
मे. अरिहंत एन्टरप्रायजेस तर्फे भागीदार श्री. पारसकुमार केसुलाल जैन व श्री. डी.एस.मावरी
द्वारा :- मे. आकृती कन्सल्टन्टस्, जयदिप इन्फॅसिस, युनिट नं.१०१, एम.आय.डी.सी. रोड,
गोपाळ आश्रम हॉटेलच्या पुढे, मुलूंड चेकनाका, वागळे इस्टेट,ठाणे (प).४००६०४.

- संदर्भ :- १) या कार्यालयाकडील बांधकाम परवानगी जा.क्र.न.र.वि./१८८४
दि. २६/०३/२००८.
२) इमारत क्र.बी साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि./९५४
दि. ०१/१०/२००८.
३) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/
१५५० दि. २८/०१/२००९.
४) इमारत क्र.ए साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि./१५८६
दि.०६/०२/२००९.
५) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/
५९१ दि. २३/०७/२००९
६) इमारत क्र.एच,एच-१ साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि./
२४० दि.२९/०४/२०१०.
७) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/
१५३५ दि. ३०/०९/२०१०.
८) इमारत क्र.एच-२ साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि./
२७४६ दि.०७/०२/२०११.
९) इमारत क्र.डी-१, डी-२ साठी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि./
१५४० दि.१४/११/२०११.
१०) इमारत क्र.डी-१ डी-२ साठी पाया तपासणी प्रमाणपत्र जा.क्र.न.र.वि./
३५०१ दि.२१/०३/२०१२.
११) या कार्यालयाकडील सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र./नरवि/३६९
दि.०६/०५/२०१३.
१२) आपला दि.२७/०६/२०१६ रोजीचा अर्ज.
१३) या कार्यालयाकडील पत्र जा.क्र.न.र.वि./८१४,८१५,८१६,८१७ व ८१८
दि.३०/०६/२०१६

निम्नलिखित जागंमध्ये आपणांस संदर्भिय क्र.१ अन्वये सदर प्रस्तावास बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आलेली असून, संदर्भ क्र.२ अन्वये इमारत क्र. 'बी' चे पाया तपासणी प्रमाणपत्र, संदर्भ क्र.४ अन्वये इमारत क्र. ए चे पाया तपासणी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलेले आहे. तदनंतर संदर्भ क्र.५ अन्वये सदर प्रस्तावास सुधारित

१२

बांधकाम परवागनी मंजूर करण्यात आलेली असून, त्या मंजूरीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.६ अन्वये इमारत क्र. एच.एच-१ व एच-२ करीता पाया तपासणी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. तदनंतर परवानगीधारक यांनी संदर्भ क्र.९ अन्वये इमारत क्र.डी-१ व डी-२ करीता बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेऊन संदर्भ क्र.१० अन्वये इमारत क्र.डी-१ व डी-२ करीता पाया तपासणी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलेले आहे. तदनंतर आपण लगतचे स.नं.११९/१ पै व ११९/८ पै या जमिनीचा समावेश परवानगीमध्ये करणेचे तसेच हस्तांतरणीय विकास हक्क क्षेत्र वापरण्याचे प्रस्तावित करून सुधारित बांधकाम नकाशे मंजूरीसाठी साद केल्याने आपणांस संदर्भ क्र.११ अन्वये सुधारित बांधकाम परवानगी निर्मित करण्यात आलेली आहे. आता संदर्भ क्र.१२ अन्वये हस्तांतरणीय विकास हक्क वापरून इमारत क्र.डी तक अधिक बारा मजले व इमारत क्र.एफ स्टिल्ट अधिक बारा मजल्यांकरिता सुधारित बांधकाम नकाशे मंजूरीसाठी सादर केले आहेत.

त्या प्रमाणे आर्थिक यादीची पूर्तता करण्यासाठी संदर्भ क्र.१३ अन्वये आपणांस नोटीस देण्यात आलेली आहे. सदर नोटीसीच्या अनुषंगाने दि.०४/०७/२०१६ रोजी पूर्तता केली आहे. सदर बाबी विचारात घेता तुम्हास खालील नमुद करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून सोबतच्या मंजूर नकाशा प्रमाणे सुधारित विकास/ बांधकाम प्रस्तावास मंजूरी देण्यात येत आहे.

जागा मोजे टेमघर येथील स.नं.११६/१पै,११६/२ पै,११८/७,११८/९,११८/११ पै.,११९/१ पै,११९/१ पै, ११९/२ पै, ११९/२ पै,११९/४,११९/८ पै.मधील २५८०४.८६ चौ.मी.

बांधकामाचा वापर :- रहिवासी व वाणिज्य वापरासाठी

बांधकामाचा तपशिल :- (मंजूर नकाशाप्रमाणे.)

अ.क्र	इमारतीचे टाईप	संख्या	मजले	बांधकामक्षेत्र(चौ.मी.)
१	ए	१	अंशतः तळमजला --- वाहनतळ	---
			अंशतः तळमजला --- वाणिज्य	२१४.१३
			मॅजेनाईन प्लोअर --- वाणिज्य	५४.३७
			पहिला मजला --- वाणिज्य	२७९.९९
			दुसरा मजला --- वाणिज्य	२७९.९९
			तिसरा मजला --- रहिवासी	२०९.४८
			चौथा मजला --- रहिवासी	२०९.४८
			पाचवा मजला --- रहिवासी	२०९.४८
			सहावा मजला --- रहिवासी	२०९.४८
			सातवा मजला --- रहिवासी	२०९.४८
			आठवा मजला --- रहिवासी	२०९.४८
			नववा मजला --- रहिवासी	२०९.४८
			दहावा मजला --- रहिवासी	२०९.४८
			अकरावा मजला --- रहिवासी	२०९.४८
बारावा मजला --- रहिवासी	२०९.४८			
			२९२३.२३	
२	बी	१	तळमजला --- वाहनतळ	---
			पहिला मजला --- रहिवासी	२१५.९३
			दुसरा मजला --- रहिवासी	२१५.९३
			तिसरा मजला --- रहिवासी	२१५.९३
			चौथा मजला --- रहिवासी	२१५.९३
			पाचवा मजला --- रहिवासी	२१५.९३
			सहावा मजला --- रहिवासी	२१५.९३
			सातवा मजला --- रहिवासी	२१५.९३
			आठवा मजला --- रहिवासी	२१५.९३
			नववा मजला --- रहिवासी	२१५.९३
			दहावा मजला --- रहिवासी	२१५.९३
			अकरावा मजला --- रहिवासी	२१५.९३
			बारावा मजला --- रहिवासी	२१५.९३

अ.क्र	इमारतीचे टाईप	संख्या	मजले	बांधकामक्षेत्र(चौ.मी.)
३	सी	१	तळमजला --- वाहनतळ पहिला मजला --- रहिवासी दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी	--- २५३.४३ २५३.४३ २५३.४३ <u>२५३.४३</u> १०१३.७२
४	डी	१	अंशत: तळमजला --- वाहनतळ अंशत: तळमजला --- वाणिज्य पहिला मजला --- वाणिज्य दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी आठवा मजला --- रहिवासी नववा मजला --- रहिवासी दहावा मजला --- रहिवासी अकरावा मजला --- रहिवासी बारावा मजला --- रहिवासी	--- ३०३.१२ ४८७.४० ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३५७.२५ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ <u>३९५.२८</u> ५१००.५७
५	डी-१	१	अंशत: तळमजला --- वाहनतळ अंशत: तळमजला --- वाणिज्य पहिला मजला --- वाणिज्य दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी आठवा मजला --- रहिवासी नववा मजला --- रहिवासी दहावा मजला --- रहिवासी अकरावा मजला --- रहिवासी बारावा मजला --- रहिवासी	--- २९९.११ ५०१.७१ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३५७.२५ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ <u>३९५.२८</u> ५११०.८७

६	डी-२	१	अंशतः तळमजला --- वाहनतळ अंशतः तळमजला --- वाणिज्य पहिला मजला --- वाणिज्य दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी आठवा मजला --- रहिवासी नववा मजला --- रहिवासी दहावा मजला --- रहिवासी अकरावा मजला --- रहिवासी बारावा मजला --- रहिवासी	--- ३२२.७२ ५२४.८८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३५७.२५ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ३९५.२८ ५९५७.६५
७	डी-३	१	अंशतः तळमजला --- वाहनतळ अंशतः तळमजला --- वाणिज्य पहिला मजला --- रहिवासी दुसरा मजला --- रहिवासी	--- २९७.३४ ३८७.९६ ३८७.९६ ९०७३.२६
८	एफ	१	तळमजला --- वाहनतळ पहिला मजला --- रहिवासी दुसरा मजला --- रहिवासी पहिला मजला --- रहिवासी दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी आठवा मजला --- रहिवासी नववा मजला --- रहिवासी दहावा मजला --- रहिवासी अकरावा मजला --- रहिवासी बारावा मजला --- रहिवासी	--- ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ३५९.७८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८ ४९७.०८
९	एच, एच-१, एच-२	१	तळमजला --- वाहनतळ पहिला मजला --- रहिवासी दुसरा मजला --- रहिवासी तिसरा मजला --- रहिवासी चौथा मजला --- रहिवासी पाचवा मजला --- रहिवासी सहावा मजला --- रहिवासी सातवा मजला --- रहिवासी एक्ससेस बाल्कनी जिना, पॅसेज, बाल्कनी, खालील वाडी व क्षेत्र एकूण	--- ७९८.९० ७९८.९० ७९८.९० ७९८.९० ७९८.९० ७९८.९० ७९८.९० ७९८.९० ५५९२.३० ४४७.६७ ९२३७.३९ ३५९९५.४८



अटी व शर्ती :-


५..

- १) प्रस्तुतची परवानगी ही तिच्या निर्गमनाच्या दिनांकापामुन एक वर्षाच्या कालावधी पूर्तीच वैध राहिल तत्पुर्वी आपण बांधकामास प्रारंभ केला पाहीजे अथवा मुदतवादीचा अर्ज केला पाहीजे, अन्यथा ती रद्द झाल्याचे समजण्यांत येईल.
- २) प्रस्तुतची बांधकाम परवानगी ही अर्जदाराने प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर देण्यांत आलेली आहे. त्यामुळे उक्त कागदपत्रांमध्ये भविष्यात काही त्रुटी आढळून आल्यास अथवा त्यांची विधीग्राह्यता संपुष्टात आल्यास, अथवा न्यायालयीन स्थगिती/हुकुम लपवून ठेवल्यास परवान्याची विधीग्राह्यता संपुष्टात येईल.
- ३) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद निर्माण झाल्यास त्यास पूर्णतः अर्जदार जबाबदार राहतील तसेच अस्तित्वातील भाडेकरुंची नियोजित बांधकाम पूर्ण होईस्तव (Temporary Accomodation) व नियोजित बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नविन इमारतीमध्ये भोडोत्र्यांची पुनर्वसनाची सर्वस्वी जबाबदारी परवानगीधारक यांचेवर राहिल.
- ४) अर्जदाराने नियोजित इमारतीचा वापर मंजूरीनुसार करावयाचा असुन या व्यतिरीक्त जागेवर वेगळा वापर केल्यास ही परवानगी रद्द समजण्यांत येईल. तसेच प्रस्तावित बांधकामाच्या नकाशानुसार बांधकाम साहित्यांची गुणवत्ता व दर्जा प्रस्तावित इमारतीचे स्टील डिझाईननुसार उभारणी तसेच इमारतीची स्ट्रिक्चरीटी व आयुष्यमानाबाबत संबंधित विकासकर्ता, वास्तुविशारद,सल्लागार अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता व बांधकाम पर्यवेक्षक जबाबदार राहिल.
- ५) अर्जदाराने मंजूर बांधकाम परवानगीनुसार वि.योजनेतील रस्ते,अंतर्गत रस्ते,खुली जागा,वि.योजनेतील आरक्षणे व प्रस्तावित योजनेतील इमारतीची आखणी सिमांकन मोजणीद्वारे करणे आवश्यक असुन अशी मोजणी करताना प्रस्तावातील रस्त्यांच्या सभोवतालच्या रस्त्यांशी समन्वय साधणे आवश्यक आहे.
- ६) अर्जदाराने वि.योजनेतील रस्ते व अंतर्गत रस्ते म.न.पा.स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे तसेच या जागेवर व पोहोच मार्गावर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम/अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
- ७) प्रस्तावित बांधकाम नकाशांमध्ये दर्शविलेली सामासिक अंतरे प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होणे आवश्यक असुन त्या जागा कायमस्वरुपी खुल्या ठेवणे आवश्यक राहिल
- ८) बांधकामाचे साहित्य सार्वजनिक रस्त्यावर न ठेवता स्वतःच्या जागेत ठेवण्यांत यावे.
- ९) जागेवर अनधिकृत बांधकाम असल्यास अथवा जागेवरील विद्यमान बांधकामावर प्रस्तावित बांधकामे दर्शविली असल्यास अथवा नकाशात दर्शविण्यांत आलेली पाडावयाची बांधकामे काढुन टाकणे आवश्यक आहे,तदनंतरच प्रस्तावित बांधकामास सुरुवात करावी.
- १०) पाया तपासणीपूर्वी अर्जदार यांनी इमारतीची भूकंप विरोधक संरचनेचे आराखडे व डिझाईन परवानाधारक व अहर्ताधारक स्ट्रक्चरल इंजिनियर ह्यांचेकडून तयार करुन घेऊन महानगरपालिकेकडे सादर करणे आवश्यक असुन त्याप्रमाणे इमारतीचे बांधकाम करणे अनिवार्य आहे.
- ११) शासन निर्णय दि.२२/७/९८ नुसार जागेच्या दर्शनी भागावर बांधकामाच्या तपशिलासह बांधकाम परवानगीचा फलक लावणेत यावा.
- १२) प्रस्तुत प्रकरणी बांधकामास प्रारंभ करण्यापूर्वी अर्जदार यांनी मोठ्यावर ट्रायल पिट घेऊन, भारवहन क्षमता तपासणे आवश्यक असुन त्याप्रमाणे इमारतीची संरचना करणे आवश्यक आहे.
- १३) इमारतीच्या छतावरील पावसाळ्यातील पाणी पाईपद्वारे जमिनिवर घेण्याची व्यवस्था करणे तसेच सदरच्या पाण्याचा जमिनीत निचरा होणेसाठी तळ मजल्यावर झिरप खड्डा करणे आवश्यक आहे.
- १४) शासन निदेश दि.१९/९/१९९५ नुसार विद्युतशक्तीला पर्याय म्हणून सौरउर्जेवर पाणी तापविण्याची योग्यता व्यवस्था करणेत यावी.
- १५) मनपाच्या पाणी पुरवठ्याची क्षमता व शहराची वाढती लोकसंख्या विचारांत घेता, बांधकामाला पाणी पुरवठा करणे मनपास शक्य नसल्यास अर्जदाराने स्वखर्चाने विधन विहीर / कुपनलिका बांधण्यात यावी.
- १६) प्रस्तुत प्रकरणी इमारतीमधील स्टिल्टची उंची ही २.४ मी. पेक्षा जास्त असता कामा नये व त्याचा वापर हा बांधकाम नकाशात दर्शविल्यानुसार वाहनतळासाठीच करण्यांत यावा तसेच तो कायम स्वरुपी खुल्या ठेवण्यात यावा व भविष्यकाळात तो कोणत्याही परिस्थितीत बंदिस्त करता कामा नये.
- १७) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने यापूर्वी पत्र क्र.न.र.वि./३६९ दि.६/५/२०१३ अन्वये मंजूर केलेले मुळ बांधकाम नकाशे हे विषयाधीन सुधारीत बांधकाम नकाशांना दिलेल्या मंजूरीमुळे निष्प्रभावीत(Supersceds) करण्यांत येत आहेत.

६..

- १८) प्रस्तुत प्रकरणी मा.जिल्हाधिकारी,ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/टेमघर-भिवंडी/एस.आर-६३/२०११ दि.२६/०८/२०११ व आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/टेमघर-भिवंडी/एस.आर-१७३/२०१३) ३३/२०१४ दि.२३/५/२०१४ अन्वये च्या विनशेती आदेशातील सर्व अटी व शर्ती आपणांवर बंधनकारक राहतील.
- १९) प्रस्तुत प्रकरणी शासनाच्या पर्यावरण विभागाकडील ना हरकत दाखला प्राप्त झाल्याशिवाय इमारत प्रकार डी, इमारत प्रकार डी-३ व एफ चे वरील मजल्यांचे काम सुरु करण्यात येवू नये.
- २०)विषयाधीन प्रकरणी मा.संचालक,महाराष्ट्र शासनांचे अग्निशमन सल्लागार यांचेकडील ना-हरकत दाखल्यातील अटी/शर्ती आपणांवर बंधनकारक राहतील व त्यांचे वेळोवेळी पूर्तता करणे देखील आपणांवर बंधनकारक राहिल.
- २१) प्रस्तुत प्रकरणी प्रस्तावित केलेली खुली जागा (RG) ही वापर दाखल्यापूर्वी विकसित करणे व ती कायम खुली ठेवणे हे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २२) प्रस्तुत प्रकरणी विषयाधीन इमारतीत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण व त्यांची किल्लेबाट लावणे तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग याबाबत योग्य ती स्वतंत्र उपाय योजना ही विषयांकीत इमारत वापर दाखल्यापूर्वी परिपूर्ण करणे अर्जदार / विकासक यांचेवर बंधनकारक राहिल.
- २३) इमारतीच्या पाया उत्खननासाठी आवश्यक असलेल्या गौणखनिजाचे स्वामित्वधन जिल्हाधिकारी यांचेकडे भरणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २४) प्रस्तावित बांधकामास पाया तपासणी प्रमाणपत्र व वापर परवाना घेतल्याशिवाय इमारतीचा वापर कठ नये, अन्यथा तो अनाधिकृत समजून कार्यवाही करण्यात येईल.
- २५) प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या पात्र शाळावाह्य मुलांसाठी शिक्षणाची सोय करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २६)प्रस्तुत प्रस्तावाच्या अनुषंगाने जमा करावयाचा उपकर हा वापर दाखलापूर्वी मनपात जमा करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २७) शासन निर्णय दि.१५/०१/२०१६ नुसार प्रकल्पामध्ये सांडपाणी प्रक्रीया व पुनर्वापर करणेबाबतची व्यवस्था करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २८) नविन इमारतीच्या आतील बाजूस तसेच इमारतीसमोरील रस्त्याचे सी.सी.टी.व्ही.चित्रिकरण करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.यंत्रणा कार्यान्वित करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २९) शहरातील वाढते प्रदूषण विचारांत घेता आपण आपल्या भूखंडामध्ये १०० चौ.मी. क्षेत्रास ५ झाडे या प्रमाणे झाडे लावणे आवश्यक आहे.
- ३०) उपरोक्त अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर अर्जदारांवर वि.नि.नियमावलीतील नियम क्र.६(२) नुसार अपॅंडीक्स ११ मध्ये बांधकाम प्रारंभ करण्यापूर्वी सूचना देणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने बांधकाम प्रारंभाची सूचना दिल्याशिवाय बांधकाम/विकास करता येणार नाही.अन्यथा ते अनधिकृत समजण्यात येईल.
- उपरोक्त अ.क्र.१ ते ३० मधील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केल्यास ही परवानगी मु.प्रां.म.न.पा.चे कलम २५८ अन्वये रद्द अथवा स्थगित करण्यात येईल व अशी बांधकामे अनधिकृत समजून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच म.प्रा.व न.र.अधि.१९६६ चे कलम ५२,५३,५४ नुसार फौजदारी कार्यवाहीस पात्र राहिल, याची कृपया नोंद घ्यावी.

मा. आयुक्त यांचे मंजूरी नुसार


आयुक्त,

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी
यांचेकरीता.

प्रत:- १) मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांना माहितीस्तव सादर

२) सहाय्यक संचालक,नगररचना ठाणे ह्यांचेकडे माहितीस्तव अग्रेषित.

३) प्रभाग अधिकारी,प्रभाग समिती क्र. २ ह्यांचेकडे माहितीस्तव रवाना.

४) संगणक व्यवस्थापक,संगणक विभाग यांना सदरची बांधकाम परवानगीची प्रत मनपाचे संकेतस्थळवर प्रसिध्द करणेसाठी रवाना.